

श्रीमती मी.रा.पाटील यांचा सचिव (गट-अ),
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ या
पदावरील परिविक्षा कालावधी संपुष्टात
आणण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग,
शासन निर्णय क्रमांक-परिवि-२०१४/प्र.क्र.९६/२०१४/भाषा-१,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : १४ ऑगस्ट, २०१४.

वाचा :- मराठी भाषा विभाग शासन आदेश क्रमांक-सासंस-२०११/प्र.क्र.१०४/२०११/भाषा-१,
दिनांक १८ जानेवारी, २०१२.

: शासन निर्णय :

सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ या गट-“अ” संवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या श्रीमती मी.रा.पाटील यांची उपरोक्त दिनांक १८ जानेवारी, २०१२ च्या शासन निर्णयान्वये दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण करण्याच्या अधीन नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती पाटील यांनी वरील नियुक्ती आदेशातील अटीनुसार २ वर्षांचा परिविक्षा कालावधी समाधानकारक रित्या पूर्ण केला असून परिविक्षा कालावधीत त्यांनी घेतलेल्या रजांचा विचार करून स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून त्यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्यात येत असून, त्यांची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यात येत आहे :-

नियुक्तीचा दिनांक	सदर पदावर रुजू झाल्याचा दिनांक	परिविक्षा कालावधी संपुष्टात आल्याचा दिनांक (सदर पदावरील स्थानापन्न नियुक्तीचा दिनांक)
१८.०१.२०१२	१०.०२.२०१२	१९.०३.२०१४

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१४०८१६१३१२२१६९३३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(धा. र. चिंदरकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- (१) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,
- (२) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई,
- (३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई,
- (४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- (५) श्रीमती मी.रा.पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, (२ प्रती)
- (६) निवड नस्ती.